



fonÖZ d®d.k xzkeh.k cWad VIDHARBHA KONKARN GRAMIN BANK

Òkjr ljdkj] cWad vkWQ bafM;k vkf.k egkjk"Va 'kklukpk
midze

Govt. of India, Bank of India & Govt. of Maharashtra Undertaking

VKGB/RO/YTL/A&S/GKK/5/270

Date:-29.03.2017

बँकेच्या शाखा कार्यालयासाठी इमारत भाड्याने घेण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला स्वतःच्या प्रस्तावित खालील शाखांसाठी/कार्यालयासाठी इमारतीची आवश्यकता आहे. इमारत तळमजल्यावर / पहिल्या मजल्यावर, पुरेशी पार्किंग सुविधा, व्हीसॅट सयंत्र बसविण्यासाठी जागा, पाणी व स्वच्छता गृहाची सोय व सर्व सोयींनी युक्त असावी. इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले असावे. इमारती/ जागे संबंधात कुठल्याही प्रकारचा वाद नसावा. फक्त जागा मालकांनीच प्रस्ताव पाठवावे.

प्रस्तावित शाखेचे ठिकाण पत्ता व अपेक्षित चटई क्षेत्र खालीलप्रमाणे.

प्रस्तावित शाखेचे ठिकाण	तहसील/जिल्हा	अपेक्षित चटई क्षेत्र	अर्ज पाठवायचे ठिकाण क्षेत्रीय कार्यालय
रिसोड	रिसोड/ वाशीम	१००० ते १५००	यवतमाळ
मालेगाव	मालेगाव / वाशीम	१००० ते १५००	यवतमाळ
राळेगाव	राळेगाव/ यवतमाळ	१००० ते १५००	यवतमाळ

इच्छुक इमारत मालकांनी, दिलेल्या मुदतीत, विहित नमुन्यात, बँकेला प्रस्ताव सादर करावेत. इमारतीच्या प्रस्तावासोबत, जागेच्या, इमारतीच्या मालकीबाबतची कागदपत्रे व जागेचा/इमारतीचा मंजूर/प्रमाणित नकाशा, भाड्याने घ्यावयाच्या जागेचा लेआऊट प्लॅन, इमारतीचा व आंतरिक भागाचे फोटोग्राफ्स जोडावे. शासकीय/निमशासकीय संस्थांच्या इमारतीचा प्रस्तावही स्वीकारल्या जाईल. अर्जाचा नमुना संबंधीत शाखेतून / क्षेत्रीय कार्यालयातून प्राप्त करावा.

ठळक अटी पुढीलप्रमाणे :-

१. घरमालक जागा भाडे तत्वावर (lease) देण्यास तयार असावा.
२. भाडे पट्टाकरण कमीत कमी १० वर्षाकरिता राहिल .
३. भाडे पट्टाकरण नोंदणीकृत करावा लागेल व त्याचा खर्च घरमालकास करावा लागेल.
४. शाखेत पाण्याची, स्वच्छतागृहाची व शाखेच्या इमारतीवर व्हीसॅट सयंत्र बसविण्यास सुविधा उपलब्ध असावी. इतर अटी लागू राहिल.

सिलबंद प्रस्ताव क्षेत्रीय प्रबंधक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, क्षेत्रीय कार्यालय, यवतमाळ येथे १५ एप्रिल २०१७ या तारखेपर्यंत पोहचेल अशा पद्धतीने पाठवावे. पाकिटावर “विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेसाठी भाडे तत्वावर इमारत देण्यासाठी प्रस्ताव” असा उल्लेख करावा. प्रस्ताव दाखल करावयाच्या अंतिम तारखेस सुट्टीचा दिवस असल्यास किंवा सुट्टी जाहीर झाल्यास प्रस्ताव पुढील कामकाजाच्या दिवशी स्वीकारण्यात येईल. त्या नंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. कुठलेही कारण न कळविता प्रस्ताव मंजूर/नामंजूर करण्याचा अधिकार बँक राखून ठेवीत आहे. कृपया याची नोंद घ्यावी.

- क्षेत्रीय प्रबंधक
यवतमाळ क्षेत्र